



May 19, 2026

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra-Kurla Complex,
Bandra (E), Mumbai - 400 051, Maharashtra.

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001, Maharashtra.

Symbol: STAR

Scrip Code: 532531

Dear Sirs,

Sub: Newspaper Advertisement – Audited Financial Results for the quarter and financial year ended March 31, 2026

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisements published on May 19, 2026 in the 'Financial Express' (English newspaper) and 'Lokmat' (Marathi newspaper), providing extract of Audited Financial Results of the Company for the quarter and financial year ended March 31, 2026.

These are also being made available on the Company's website at www.strides.com

This is for your information and records.

Thanks & Regards,
For **Strides Pharma Science Limited**,

Manjula Ramamurthy
Company Secretary & Compliance Officer
ICSI Membership No.: A30515

Encl. as above

Strides Pharma Science Limited

CIN: L24230MH1990PLC057062

Corp. Off: Strides House, Bilekahalli, Bannerghatta Road, Bengaluru – 560 076, India | **Tel:** +91 80 6784 0000

Regd. Off: 'Cyber One', Unit No. 902, Plot No. 4&6, Sector 30A, Vashi, Navi Mumbai – 400 703, India | **Tel:** +91 22 2789 2924/3199

corpcomm@strides.com; www.strides.com

BETS THAT RBI WILL RAISE INTEREST RATES STRENGTHEN

Firms turn to floating-rate debt

KHUSHI MALHOTRA & DHARAMRAJ DHUTIA
Mumbai, May 18

SOME INDIAN FIRMS are turning to floating-rate bonds to attract investors and manage borrowing costs at a time when expectations of rate hikes have pushed up yields on conventional fixed-rate debt, making buyers wary of locking in lower rates.

Coupons for floating-rate bonds are priced at a spread over three-month Treasury bill yields and reset quarterly. When rate hikes are expected, these bonds turn more attractive to both issuers and investors - companies can borrow at a lower initial cost, while investors benefit from returns that rise over time.

Four non-banking finance companies - ICICI Home Finance, Tata Capital, Mahindra & Mahindra Financial Ser-

CHANGE IN STRATEGY

■ ICICI Home Finance, Tata Capital, M&M Financial Services and HDB Financial Services plan to raise about **₹8,550 crore** this week



■ Coupons for floating-rate bonds are priced at a spread over three-month Treasury bill yields and reset quarterly

■ Several issuers have been struggling to raise targeted amounts through fixed-rate issuances, according to experts

■ April wholesale price index inflation jumped to its highest level in three-and-a-half years

vices and HDB Financial Services - plan to raise about ₹8,550 crore this week through the sale of floating-rate bonds with a three-year maturity, merchant bankers said. These companies have traditionally relied on fixed-rate bonds for their funding requirements.

Venkatakrishnan Srinivasan, founder and managing partner of debt advisory firm

Rockfort Fincap, cited the volatile interest-rate environment for the rising interest in such bonds, and said several issuers have been struggling to raise targeted amounts through fixed-rate issuances.

Bets that the Reserve Bank of India will raise interest rates in 2026 have strengthened, with inflation expected to rise due to persistently high oil

prices from the Iran war. India's April annual wholesale price index inflation jumped to its highest level in three-and-a-half years, while overnight index swap rates have surged.

The one-year swap is now pricing in at least 100 basis points of hikes over the next 12 months, possibly from August, lifting fixed-rate yields.

Currently, spreads on AAA-rated floating-rate debt are in the 193-210 bps range over T-bills, implying a yield of about 7.35%. This is roughly 30-40 bps lower than the comparable fixed-rate bonds.

"If an asset manager fully hedges the floating rate bond, the all-in yield (for the investor) is closer to 8.85%, compared with around 8.25% on a conventional fixed-rate bond. On a hedged basis, it makes a lot of sense for asset managers to add these papers," said Basant Bafna, head of fixed income at Mirae Asset Investment Managers (India).

Investors can use the swap market to convert floating returns into fixed ones. From the issuer's perspective, they are "getting good size", Bafna said, referring to a larger quantum of funds, and added that their incremental cost of funds is lower. —REUTERS

Sebi to issue guidelines for AI-led trading framework

FE BUREAU
Mumbai, May 18

THE SECURITIES AND Exchange Board of India (Sebi) will soon issue guidelines for artificial intelligence (AI)-driven trading systems, Chairman Tuohin Kanta Pandey said on Monday.

"Cyber risk from AI has increased and we are now issuing an advisory on how the Sebi ecosystem and regulated entities can be protected from that enhanced risk," Pandey told ANI on the sidelines of an event organised by the Association of Mutual Funds in India (Amfi) in Odisha. He added that the growing dependence on AI has heightened vulnerabilities that could threaten market integrity.

"If cybersecurity is threatened and vulnerabilities are found in software, then attacks can happen very, very quickly and may be successful. That, in turn, poses risks to market integrity," Pandey said.

Two weeks ago, Sebi issued an advisory on emerging AI-led vulnerability identification tools such as Anthropic's recent model Mythos. The regulator directed market participants to immediately update operating

TUOHIN KANTA PANDEY, CHAIRMAN, SEBI

AI is an opportunity as well as a risk. The opportunity is that you can use the AI for several of your things which can be automated

...the advantages of a resilient Indian market are that it is able to absorb different types of shocks, and when these end, the market again resumes its normal trajectory



systems with the latest security patches to mitigate known vulnerabilities. The launch of Mythos, designed to identify critical software vulnerabilities, had raised concerns globally over the potential misuse of such models at scale, although access remains limited to a few global players.

On municipal bonds & mutual funds

Speaking at the event, Pandey said municipal bonds could emerge as a key source of funding for urban infrastruc-

ture projects in Odisha as market participation deepens.

"In India, the municipal bond market is still evolving, but its importance cannot be overstated," he said. "Globally, municipal bonds have been a cornerstone of city-level development, enabling urban local bodies to raise long-term funds for essential projects such as water supply, sanitation, transport and waste management."

As of FY26, 22 urban local bodies across India have raised more than ₹4,500 crore through municipal bond issuances.

FROM THE FRONT PAGE

Russia oil trade to continue: India

IT ALLOWED COUNTRIES, including India, to purchase oil linked to sanctioned Russian entities amid the supply disruption triggered by the US-Israeli conflict with Iran.

"This extension will provide additional flexibility, and we will work with these nations to provide specific licences as needed. This general licence will help stabilise the physical crude market and ensure oil reaches the most energy-vulnerable countries," Bessent added.


He further said the move would also help reroute supplies to countries most in need while reducing China's ability to stockpile discounted crude.

The extension comes amid mounting concerns over global oil supply disruptions, shipping bottlenecks and rising freight rates linked to tensions in West Asia and the continuing disruption around the Strait of Hormuz, through which nearly one-fifth of global oil trade passes.

Earlier in the day, Sujata Sharma, Joint Secretary in the petroleum ministry, said, "Regarding the American waiver on Russia, I would like to emphasise that we have been purchasing from Russia earlier... before waiver also, during waiver also, and now also."

"It is basically the commercial sense that should be there for OMCs to purchase. There is

BUSINESS AS USUAL



no shortage of crude. Enough crude has been tied up. Waiver or not, it should not affect our supplies," she said.

India imports nearly 88% of its crude oil requirement, making energy security and supply diversification critical amid the ongoing conflict in West Asia.

Russian crude has emerged as the largest component of India's import basket since 2022 after Western sanctions disrupted Moscow's traditional European export markets.

According to Kpler data, Russian crude imports into India are expected to average close to 1.9 million barrels per day in May, remaining near record levels despite tighter sanctions scrutiny.

Even after sanctions on Russian entities, vessels and financial channels, Russian oil itself remained outside direct

sanctions, allowing Indian refiners to continue procurement through compliant shipping, insurance and payment channels.

Nikhil Dubey, Senior Research Analyst, Refining & Modeling at Kpler, said India was unlikely to significantly reduce Russian crude imports in the near term.

"India's Russian crude oil imports are likely to scale down modestly below March levels. However, given the limited availability of alternative crude supplies globally due to the Strait of Hormuz disruption, any significant reduction in Russian oil flows to India is unlikely," Dubey said.

India is also increasing crude purchases from the US, Venezuela, Oman, Brazil and Angola as part of efforts to diversify sourcing amid supply

disruptions from West Asia.

The continuing crude price shock has also kept pressure on state-run OMCs despite the recent ₹3-per-litre increase in petrol and diesel prices.

According to the oil ministry, the hike has reduced daily under-recoveries to around ₹750 crore from nearly ₹1,000 crore earlier, though retail fuel prices remain below cost-recovery levels due to elevated crude prices and rupee weakness.

"At their peak, oil marketing companies were absorbing losses of ₹23-30 per litre on petrol and diesel," said Sehul Bhatt, director, Crisil Intelligence. He said cumulative losses across petrol, diesel and LPG are expected to cross ₹1 lakh crore by end-May despite the latest fuel price revision.

Freight costs have also surged sharply due to the conflict. According to Mukesh Mangal, additional secretary in the Ministry of Ports, Shipping and Waterways, LPG freight rates from West Asia have risen to \$207 per metric tonne from \$94 before the conflict.

Very Large Crude Carrier (VLCC) freight rates have increased from \$14 per metric tonne to \$29.64 per metric tonne, while container freight rates have jumped to \$2,000 per container from \$203 earlier.

Liberty Mutual Insurance ups stake in Indian arm to 74%

FE BUREAU
Chennai, May 18

US-BASED LIBERTY MUTUAL Insurance on Monday increased its stake in Liberty General Insurance to 74%, strengthening its foothold in India's rapidly expanding general insurance market. The move comes after the American insurer raised its holding from 49% to 55.4% in September 2025.

Liberty General Insurance is a joint venture between Summit Asia Investments Holdings Pte, a group company of Liberty Mutual Insurance Group, and Enam Securities. As of December 2025, Liberty Mutual Insurance held nearly 55.4% stake in the insurer, while Enam Securities owned 26% and Diamond Dealtrade held 18.6%.

"India remains an important market for Liberty Mutual as we build our business across Asia Pacific, supported by strong fundamentals and significant opportunity for growth. Increasing our shareholding in Liberty General Insurance allows us to further develop the business and bring our global capabilities more directly to the market," said Matthew Jackson, president, Liberty International Insurance APAC.

RBI discontinues banks' investment fluctuation reserve

FE BUREAU
Mumbai, May 18

THE RESERVE BANK OF India discontinued the requirement of investment fluctuation reserve (IFR) with effect from May 18, it said in a release on Monday.

"The balance in the IFR as on May 17 shall be transferred 'below the line' to statutory reserve, general reserve, or balance of profit & loss account," the RBI said.

For a foreign bank operating in India in branch mode, the balance should be transferred directly to statutory reserves kept in Indian books or remittable surplus retained in Indian books which is not repatriable so long as the bank

functions in India. Banks currently maintain investment fluctuation reserve as an extra cushion against falls in their investment values, while complying with mark-to-market requirements.

"Taking note of the operational challenges faced by banks in maintaining IFR above the regulatory threshold on a continuous basis as well as of the differences in the prudential frameworks applicable across various bank categories, the Reserve Bank has comprehensively reviewed the extant instructions," the regulator said earlier. The RBI had proposed this in the April policy meeting and issued the draft for the same on April 8.

Banks now maintain investment fluctuation reserve as an extra cushion against falls in their investment values

Not activating countercyclical capital buffer: Central bank

FE BUREAU
Mumbai, May 18

IT IS NOT necessary to activate counter cyclical buffer at this point as the current circumstance does not warrant it, the Reserve Bank of India (RBI) said in a release on Monday.

As per the framework on countercyclical capital buffer, it would be activated as and when circumstances warranted, and that the decision would normally be pre-announced, the RBI noted in the release. The capital buffer has two objectives. Firstly, it requires banks to build a capital buffer in good times that can be drawn down to sustain lending during stress. Secondly, it achieves the broader macro-prudential goal of restricting the sector from indiscriminate lending in periods of excess credit growth that have often been associated with the building up of system-wide risks.

Capex loans front-loaded, states to get ₹90K cr in Q1

ANOTHER ₹70,000 CRORE is expected to be released by the end of June after due diligence and fulfilment of basic conditionalities, sources said.

Under SASCI for FY27, ₹75,000 crore has been earmarked under the untied component. Of this, 66% will be released as the first installment, while the remaining amount will be disbursed after states utilise 75% of the initial tranche.

In addition, ₹25,000 crore has been allocated based on states' own capex performance. Around 50% of this amount will be awarded to states and Union Territories that achieve more than 10% growth in capital expenditure in 2025-26 over the previous fiscal.

The Centre has released nearly 66% of the ₹25,000 crore earmarked as Special Development Assistance for hill states. These states face unique financial and developmental challenges due to difficult terrain, poor connectivity, low population density, and limited revenue-generating capacity, making them more dependent on central assistance. Hill states also tend to have weaker fiscal indicators, including high debt-to-GSDP ratios, a relatively low own tax revenue base, and greater dependence on central transfers.

The Centre has also earmarked ₹10,000 crore to fund the state or Union Territory share in central infrastructure projects as well as infrastructure-oriented centrally sponsored schemes such as AMRUT, and PMGSY.

Corporate capex growth to fall to 4% in 2 yrs: Moody's

THE US-IRAN CONFLICT has sharply increased prices and tightened supplies of key imported commodities including crude oil, natural gas, LPG, and fertilisers, on which India is heavily dependent on, Moody's noted.

When combined with sustained rupee depreciation, these pressures are pushing up energy inflation, eroding consumer sentiment, and curbing discretionary spending across consumer and industrial sectors, the report noted.

It, however, added that despite the slowdown in growth, investment activity will remain substantial in absolute terms, with rated companies projected to spend around ₹4.6 lakh crore annually. New project timelines are yet being deferred and discretionary investments postponed, with the oil and gas sector continuing to account for roughly one-third of total capex.

"Continuing geopolitical tensions in the Middle East will prompt India's non-financial companies to defer capital spending and delay execution of existing investment plans. Companies will likely prioritise liquidity preservation and balance sheet strength over capacity expansion over the next 12-18 months," the report noted.



Nevertheless, Moody's believes overall credit quality will remain broadly stable, supported by significantly strengthened balance sheets. Aggregate debt/Ebitda for rated non-financial companies is estimated to have declined to around 2.5 times in 2025-26 from 3.9 times in fiscal 2020-21.

Higher commodity costs are likely to be passed through to end consumers, dampening demand, while companies unable to fully raise prices will suffer margin compression, the report noted. Both outcomes are likely to weigh on corporate earnings. Sectors such as airlines, automobiles, oil marketing companies, retail, hospitality, real estate, steel, metals, and cement are particularly exposed.

Prolonged supply dis-

ruptions are also reducing availability of fertilisers and cooking fuel, hurting farmers' incomes and lower-income households. This is expected to weaken rural and semi-urban consumption, affecting fast-moving consumer goods, consumer durables, and services.

Adding to the challenges is the accelerating adoption of artificial intelligence and automation. While this promises long-term productivity gains, it is increasing job displacement risks and skills mismatches, especially in the services sector that accounts for nearly 60% of urban employment. The resulting uncertainty over income growth and employment is likely to encourage precautionary savings and further restrain household consumption.

Strides Pharma Science Limited

CIN : L24230MH1990PLC057062
 Regd Office: 'Cyber One', Unit No. 902, Plot No. 4&6, Sector 30A, Vashi, Navi Mumbai - 400 703. Tel No.: +91 22 2789 2924/3199
 Corporate Office: 'Strides House', Bilekahalli, Bannerghatta Road, Bangalore - 560 076. Tel No.: +91 80 6784 0000
 Website: www.strides.com; Email ID: investors@strides.com

Extract of the consolidated audited financial results for the quarter and year ended March 31, 2026

Particulars	Consolidated				
	3 Months ended March 31, 2026	Preceding 3 Months ended December 31, 2025	Corresponding 3 Months ended in the previous year March 31, 2025	Current year ended March 31, 2026	Previous year ended March 31, 2025
	AUDITED	UNAUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED
Continuing operations					
Revenue from operations	13,234.70	11,946.46	11,903.93	48,586.83	45,653.35
Net Profit from ordinary activities before Exceptional Items and tax (*)	1,530.07	2,488.05	1,306.65	6,950.60	4,204.23
Net Profit/ (Loss) from ordinary activities before tax from continuing operations	1,480.51	2,454.75	1,063.77	6,686.86	4,869.21
Net Profit/ (Loss) from ordinary activities after tax from continuing operations	1,292.81	2,081.22	856.18	5,745.20	4,094.05
Profit/(loss) after tax from discontinued operations	-	-	-	-	31,881.07
Total comprehensive income for the period	1,489.85	2,180.02	1,627.34	6,185.43	37,473.24
Equity share capital	921.73	921.73	921.63	921.73	921.63
Other equity	30,153.92	28,746.67	24,596.68	30,153.92	24,596.68
Earnings per equity share (for total operations) (face value of Rs. 10/- each) - not annualised					
(a) Basic EPS (Rs.)	13.77	21.93	8.92	60.34	390.55
(b) Diluted EPS (Rs.)	13.77	21.92	8.92	60.34	390.50

(*) The Company did not have Extra-ordinary items for the given periods.

Information on Standalone Results :-

Particulars	Consolidated				
	3 Months ended March 31, 2026	Preceding 3 Months ended December 31, 2025	Corresponding 3 Months ended in the previous year March 31, 2025	Current year ended March 31, 2026	Previous year ended March 31, 2025
	AUDITED	UNAUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED
Total Revenue from continuing operations	6,097.05	6,568.75	5,680.80	23,031.98	21,856.11
Profit/(loss) before Tax from continuing operations	265.08	1,348.02	283.23	2,031.01	780.83
Profit/(loss) after tax from continuing operations	163.53	1,218.95	161.28	1,836.35	591.56
Profit/(loss) before tax from discontinued operations	-	-	-	-	28,270.55
Profit/(loss) after tax from discontinued operations	-	-	-	-	28,270.55

Note: The above is an extract of detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results are available on the Stock Exchange websites viz., www.nseindia.com & www.bseindia.com and on the Company's website www.strides.com. The same can be also accessed by scanning the QR Code provided below.

For and on behalf of the Board
 Sd/-
Badree Komandur
 Managing Director and Group CEO
 Bangalore, May 18, 2026

फॅक्टCheck 'देशावर मोठे संकट, एकवेळचे जेवण सोडा'



सोशल मीडियावर सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एका कथित विधानाचा स्क्रीनशॉट आणि मजकूर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये अमित शाह यांनी देशातील जनतेला आवाहन करताना, "पुढील काळात देशावर भारी संकट येणार आहे, त्यामुळे शक्य असल्यास नागरिकांनी एकवेळचे जेवण सोडून द्यावे," असे म्हटल्याचा दावा केला जात आहे. या विधानामुळे संभ्रम आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सरकारी यंत्रणेने केलेल्या तपासणीत हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोशलViral



रेस्टॉरंटमध्ये 'रोबो दीदी' देणार सव्हिस

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील नौका विहार परिसरात एक आगळेवेगळे रोबोटिक रेस्टॉरंट सध्या सर्वांचे आकर्षण ठरत आहे. 'सावो रेस्टॉरंट' असे या हॉटेलचे नाव असून, येथे 'रोबो दीदी' नावाचा रोबोट ग्राहकांना जेवण वाढण्याचे काम करतो. हैदराबादवरून आणलेला हा रोबोट केवळ जेवणच सव्हिस करत नाही, तर "हॅलो, हाऊ आर यू?" म्हणत ग्राहकांचे अनोख्या शैलीत स्वागतही करतो. एवढेच नव्हे तर ग्राहकांचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस असल्यास त्यांना खास शुभेच्छाही देतो.

सोशलTrending

डोक्यावर भाजीची पाटी, पाठीवर बाळ



आई आपल्या लहान बाळाला पाठीवर घट्ट बांधून, डोक्यावर भाजांनी भरलेली जड पाटी घेत धावपळ करताना दिसते. थकव्याची पर्वा न करता, ही महिला ज्या वेगाने भाजीच्या पाट्या टाकत आहे, त्याच वेगाने काम करत आहे, ते पाहून थकव्याचा हात हात होतो. उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील एका भाजी मंडईतील हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. ही महिला रोज सकाळी मंडईत कामाला येते आणि कामाच्या गडबडीत बाळाची काळजी घेता यावी म्हणून त्याला पाठीवर बांधूनच दिवसभर कष्टाची कामे करते. ही खरी सुपरमॉम असल्याची भावना व्यक्त होत आहे.

एक्सप्रेसवेवर स्टंटबाजी; एसयूव्ही गाड्यांचा हैदोस



गुरुग्राम : दिल्लीनजीकच्या गुरुग्राम येथील द्वारका एक्सप्रेसवेवर तीन तरुणांनी आपल्या एसयूव्ही गाड्यांसह अत्यंत धोकादायक स्टंट केल्याचा प्रकार समोर आला आहे. या जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या हल्लबाजांनी एक्सप्रेसवेवर अनेक किलोमीटरपर्यंत सातत्याने भरधाव वेगाने आणि नागमोडी पद्धतीने गाड्या चालवणे, चालू गाडीतून खिडक्याबाहेर येणे आणि अचानक ब्रेक दाबणे अशा जीवघेण्या कसरती केल्या. त्यामुळे एक्सप्रेसवेवरील इतर प्रवाशंना अपघाताच्या भीतीने आपल्या वाहनांचा वेग कमी करावा लागला. तसेच तिन्ही वाहनांच्या नंबर प्लेट्सही जाणीवपूर्वक छेडछाड केल्याचे समोर आले आहे.

काँग्रेस सत्तेत येताच केरळमध्ये महिलांसाठी बस प्रवास मोफत

खरगे, राहुल गांधींच्या उपस्थितीत सतीशन यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, सर्व मंत्रिमंडळाने एकत्रितपणे शपथ घेण्याची ही गेल्या ६० वर्षातील पहिलीच वेळ, मंत्रिमंडळात दोन महिला

तिरुवनंतपुरम : दहा वर्षांनंतर डाय्वा आघाडीचे पानिपत करून सत्तेत आलेल्या काँग्रेस नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटने केरळमध्ये वडाससेरी दामोदर मेनन सतिशन यांचा शपथविधी होताच महिलांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत सतिशन यांनी सोमवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर नव्या सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत महिलांसाठी मोफत बसप्रवास आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यासारखे महत्त्वाचे निर्णय जाहीर करत आपली कल्याणकारी भूमिका स्पष्ट केली. १५ जूनपासून महिलांना केएसआरटीसी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला. असा विभाग स्थापन करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचा दावा मुख्यमंत्री सतिशन यांनी केला.

शपथविधीत शक्तिप्रदर्शन तिरुवनंतपुरमच्या सेंट्रल स्टेडियममध्ये राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी सतिशन आणि त्यांच्या २० सदस्यीय मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्याला अनेक वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.

२० मंत्र्यांनी घेतली शपथ १४ नव्या चेहऱ्यांना दिली संधी



केरळचे नवनियुक्त मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी तिरुवनंतपुरम येथे आयोजित शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.



शपथविधी सोहळ्यात राहुल गांधी यांना सीता लक्ष्मी अम्मल या वृद्धेने मिठी मारली. सीता लक्ष्मी अम्मल या २०१८ च्या केरळ पुरातील पीडित आहेत.


एअर शोदरम्यान दोन फायटर जेट धडकून नष्ट

अमेरिकेतील घटना, चारही पायलट सुरक्षित बाहेर पडले

वॉशिंग्टन : अमेरिकेत इडाहोस्थित माऊंटन होम या हवाई दलाच्या तळावर एअर शोदरम्यान दोन ईए-१८जी लढाऊ विमाने परस्पराना धडकून कोसळली. सुदैवाने दुर्घटनेच्या काही सेकंदांपूर्वी दोन्ही विमानांचे चार पायलट सुरक्षित बाहेर पडण्यात यशस्वी झाले.


आठ वर्षांनंतर हा एअर शो आयोजित करण्यात आला होता. शो पाहण्यासाठी हजारो लोकांनी या हवाई दलाच्या तळाजवळ गर्दी केली होती. सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, आकाशातून चार पॅराशूट उतरत असल्याचे यात दिसते.

अपघातानंतर हा हवाईतळ तत्काळ बंद करण्यात आला असून, उर्वरित सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. शोदरम्यान हवामान स्वच्छ आणि दृष्ट्यमानताही चांगली असताना अपघात कसा झाला, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.



अमेरिकेत हवाई दलाच्या तळावर एअर शोदरम्यान दोन ईए-१८जी लढाऊ विमाने परस्पराना धडकल्यानंतर पॅराशूटच्या मदतीने चार पायलट बाहेर पडले.

रेल्वेच्या रिकाम्या बोगीला भीषण आग, केवळ वित्तहानी



पाटणा : बिहारमधील सासाराम रेल्वे स्टेशनच्या फ्लॉट क्रमांक ६ उभ्या सासाराम-पाटणा पॅसेंजर ट्रेनच्या एका डब्यातून अचानक धूर येऊ लागला आणि नंतर आग लागली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आणि अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे

युद्धामुळे खत अनुदानाचा बोजा ७० हजार कोटींनी वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम भारताच्या खत अनुदानावर होण्याची चिन्हे आहेत. आयात खर्च वाढल्यामुळे २०२६-२७ या आर्थिक वर्षात खत अनुदानाचा खर्च ७० हजार कोटींनी वाढून २.४९ लाख कोटींवर जाऊ शकतो, अशी माहिती केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.

खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अर्पणा एस. शर्मा यांनी सांगितले की, संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी आणि वाहतूक खर्चावर दबाव वाढला आहे. त्यामुळे खतांच्या आयातीचा खर्च वाढत असून अनुदानाचा भारही मोठ्या प्रमाणात फुगण्याची शक्यता आहे.

असे आहे ईए-१८जी विमान

किंमत सरासरी ५५० ते ६०० कोटी असून, अमेरिकी नौदलाच्या ताफ्यातील अत्यंत आधुनिक असे फायटिंग विमान.

दोन वैमानिकांची व्यवस्था. एक विमान चालवणारा व दुसऱ्यावर इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली सांभाळण्याची जबाबदारी असते.

याचा उपयोग शत्रूचे रडार, दळणवळण प्रणाली आणि हवाई संरक्षण यंत्रणा जाम करण्यासाठी केला जातो.



युद्धामुळे खत अनुदानाचा बोजा ७० हजार कोटींनी वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम भारताच्या खत अनुदानावर होण्याची चिन्हे आहेत. आयात खर्च वाढल्यामुळे २०२६-२७ या आर्थिक वर्षात खत अनुदानाचा खर्च ७० हजार कोटींनी वाढून २.४९ लाख कोटींवर जाऊ शकतो, अशी माहिती केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.


खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अर्पणा एस. शर्मा यांनी सांगितले की, संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी आणि वाहतूक खर्चावर दबाव वाढला आहे. त्यामुळे खतांच्या आयातीचा खर्च वाढत असून अनुदानाचा भारही मोठ्या प्रमाणात फुगण्याची शक्यता आहे.

असे आहे ईए-१८जी विमान

किंमत सरासरी ५५० ते ६०० कोटी असून, अमेरिकी नौदलाच्या ताफ्यातील अत्यंत आधुनिक असे फायटिंग विमान.

दोन वैमानिकांची व्यवस्था. एक विमान चालवणारा व दुसऱ्यावर इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली सांभाळण्याची जबाबदारी असते.

याचा उपयोग शत्रूचे रडार, दळणवळण प्रणाली आणि हवाई संरक्षण यंत्रणा जाम करण्यासाठी केला जातो.



युद्धामुळे खत अनुदानाचा बोजा ७० हजार कोटींनी वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम भारताच्या खत अनुदानावर होण्याची चिन्हे आहेत. आयात खर्च वाढल्यामुळे २०२६-२७ या आर्थिक वर्षात खत अनुदानाचा खर्च ७० हजार कोटींनी वाढून २.४९ लाख कोटींवर जाऊ शकतो, अशी माहिती केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.

खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अर्पणा एस. शर्मा यांनी सांगितले की, संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी आणि वाहतूक खर्चावर दबाव वाढला आहे. त्यामुळे खतांच्या आयातीचा खर्च वाढत असून अनुदानाचा भारही मोठ्या प्रमाणात फुगण्याची शक्यता आहे.

असे आहे ईए-१८जी विमान

किंमत सरासरी ५५० ते ६०० कोटी असून, अमेरिकी नौदलाच्या ताफ्यातील अत्यंत आधुनिक असे फायटिंग विमान.

दोन वैमानिकांची व्यवस्था. एक विमान चालवणारा व दुसऱ्यावर इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली सांभाळण्याची जबाबदारी असते.

याचा उपयोग शत्रूचे रडार, दळणवळण प्रणाली आणि हवाई संरक्षण यंत्रणा जाम करण्यासाठी केला जातो.



१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार

प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका

कोलकाता : पश्चिम बंगाल मंत्रिमंडळाने सोमवारी 'अन्नपूर्णा' योजनेला मंजूरी दिली. याअंतर्गत १ जूनपासून राज्यातील महिलांना ३ हजार रुपयांची मासिक मदत बँक खात्यावर दिली जाईल. महिलांना सरकारी बससेवेत मोफत प्रवासाची परवानगीही देण्यात आली आहे.

राज्यमंत्री अग्निमित्रा पॉल यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितले की, नागरिकत्व सुधारणा कायदाअंतर्गत नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्या महिला आणि मतदारयादीत नावांचा समावेश करण्यासाठी न्यायाधिकरणकडे अर्ज करणाऱ्या महिलांनाही 'अन्नपूर्णा' योजनेचा लाभ मिळेल.

सरकारने आपले कर्मचारी, संलग्न संस्थांमधील कर्मचारी, शिक्षण मंडळे व राज्य-संचालित शैक्षणिक संस्थांसाठी सातत्या राज्य वेतन आयोगाच्या स्थापनेलाही मंजूरी दिली आहे.

धार्मिक आधारवर मदत बंद

धार्मिक वर्गाकरणाच्या आधारावर विविध गटांना दिली जाणारी सरकारी मदत जूनपासून थांबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्याची इतर मागासवर्गीय (ओबीसी) यादी रद्द केली असून, आरक्षणप्राप्ती पात्रता निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाणार आहे.

धार्मिक घोषणाबाजीच्या आडून केली जाणारी तोडफोड सहन केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री अधिकारी यांनी बजावले. गेल्या रविवारी तिलजला भागातील हिंसाचाराबाबत पूर्वीचे सरकार अजूनही सत्तेत आहे असे समजू नका, असा इशारा मुख्यमंत्री अधिकारी यांनी हिंसाचार करणाऱ्यांना दिला आहे.



२०२१ मधील हिंसाचाराच्या फायली पुन्हा उघडल्या

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आलेल्या सुवेदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०२१च्या विधानसभे निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या फायली पुन्हा उघडल्या असून, यातील अंतिम अहवाल दाखल केलेल्या ५९ प्रकरणांत १८१ नवीन गुहे दाखल करण्यात आले आहेत.

पश्चिम बंगाल गुहे अन्वेषण विभागाने (सीआयडी) २०२१ च्या निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराशी संबंधित तक्रारींवरून नव्याने ही कारवाई सुरू केली आहे.

सीआयडीने ५९ प्रकरणांत उघडली असून, या सर्व प्रकरणांत पूर्वी अंतिम अहवाल सरकारकडे दाखल करण्यात आले होते.

'यांच्यावर कठोर कारवाई'

गेल्या रविवारी कोलकात्याच्या तिलजला भागात 'बुलडोजर' कारवाई सुरू असताना पोलिसांवर दगडफेक करून वाहनांची तोडफोड करणाऱ्या व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री सुवेदू अधिकारी यांनी सोमवारी दिला.

खत अनुदानासाठीचा वाढता आर्थिक भार

बाब	आकडेवारी
२०२६-२७ मधील खत अनुदान	२.४९ लाख कोटी रुपये
अर्थसंकल्पातील मूळ तरतूद	१.७९ लाख कोटी रुपये
संभाव्य अतिरिक्त भार	७० हजार कोटी रुपये

खरीप हंगामात असणारी खतस्थिती आणि साठा

बाब	आकडेवारी
देशाची एकूण गरज	३०० लाख टन
उत्पलब्ध साठा	५९० पेंक्षा अधिक
सध्याचा खतसाठा	२००.९ लाख टन
दररोजचे उत्पादन	८० हजार टन

खताची आयात आणि पुरवठा कसा आहे?

बाब	आकडेवारी
पर्यायी मार्गांनी आलेली खत आयात डीएपी पुरवठा करार	२२ लाख टनांपेक्षा अधिक
एनपीके कॉम्प्लेक्स पुरवठा	७ लाख टन

Strides

Strides Pharma Science Limited

CIN : L24230MH1990PLC057062
Regd Office: 'Cyber One', Unit No. 902, Plot No. 4&6, Sector 30A, Vashi, Navi Mumbai - 400 703. **Tel No.:** +91 22 2789 2924/3199
Corporate Office: 'Strides House', Bilekahalli, Bannerghatta Road, Bangalore - 560 076. **Tel No.:** +91 80 6784 0000
Website: www.strides.com; **Email ID:** investors@strides.com

Extract of the consolidated audited financial results for the quarter and year ended March 31, 2026
 Rs. in Million

Particulars	Consolidated				
	3 Months ended March 31, 2026	Preceding 3 Months ended December 31, 2025	Corresponding 3 Months ended in the previous year March 31, 2025	Current year ended March 31, 2026	Previous year ended March 31, 2025
	AUDITED	UNAUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED
Continuing operations					
Revenue from operations	13,234.70	11,946.46	11,903.93	48,586.83	45,653.35
Net Profit from ordinary activities before Exceptional Items and tax (*)	1,530.07	2,488.05	1,306.65	6,950.60	4,204.23
Net Profit/ (Loss) from ordinary activities before tax from continuing operations	1,480.51	2,454.75	1,063.77	6,686.86	4,869.21
Net Profit/ (Loss) from ordinary activities after tax from continuing operations	1,292.81	2,081.22	856.18	5,745.20	4,094.05
Profit/(loss) after tax from discontinued operations	-	-	-	-	31,881.07
Total comprehensive income for the period	1,489.85	2,180.02	1,627.34	6,185.43	37,473.24
Equity share capital	921.73	921.73	921.63	921.73	921.63
Other equity	30,153.92	28,746.67	24,596.68	30,153.92	24,596.68
Earnings per equity share (for total operations) (face value of Rs. 10/- each) - not annualised					
(a) Basic EPS (Rs.)	13.77	21.93	8.92	60.34	390.55
(b) Diluted EPS (Rs.)	13.77	21.92	8.92	60.34	390.50

(*) The Company did not have Extra-ordinary items for the given periods.

Information on Standalone Results :-
 Rs. in Million

Particulars	Consolidated				
	3 Months ended March 31, 2026	Preceding 3 Months ended December 31, 2025	Corresponding 3 Months ended in the previous year March 31, 2025	Current year ended March 31, 2026	Previous year ended March 31, 2025
	AUDITED	UNAUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED
Total Revenue from continuing operations	6,097.05	6,568.75	5,680.80	23,031.98	21,856.11
Profit/(loss) before Tax from continuing operations	265.08	1,348.02	283.23	2,031.01	780.83
Profit/(loss) after Tax from continuing operations	163.53	1,218.95	161.28	1,836.35	591.56
Profit/(loss) before tax from discontinued operations	-	-	-	-	28,270.55
Profit/(loss) after tax from discontinued operations	-	-	-	-	28,270.55

Note: The above is an extract of detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results are available on the Stock Exchange websites viz., www.nseindia.com & www.bseindia.com and on the Company's website www.strides.com. The same can be also accessed by scanning the QR Code provided below.

For and on behalf of the Board
 Sd/-
Badree Komandur
 Managing Director and Group CEO
 Bangalore, May 18, 2026